



शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर
विद्वत्प्रमाणित, यु.जी.सी. मान्यताप्राप्त वैगांशिक
(Peer Reviewed Refereed Research Journal)

ISSN No. 2319-6025

शिविम संशोधन पत्रिका

वर्ष-सातवे : अंक सोळावा । ऑक्टोबर ते डिसेंबर, २०१८

दोहरी विशेषणांक

मार्गी

देवदोली

पारधी

मिळ

भागी

मळार कोर्म

महारुक

महाराष्ट्रीयन सिंधी

वारली

मौरिशस

मटवारी

मेहारी

मावरी ट्वारी

वाघरी

कुराडी

हुळवी

बडारी

सिंधी तंजाबर

नारायणपेटी

पांचाळ भिश्वकर्मी

अवतमाळ दखनी

वेद लाटीसीकी

धोडी लेवा

बाढवली

मिरज दधनी

तावडी

धारी दखनी उर्दू

निमार भिल्ही

नासिक वागलाणी

जारे रावी कंदोडी

झिळ चितपावनी कोलाणी

ठाकरी ओरकोंड आमरी कोरकू

कोकणा कोल्हापूरी

गोरमाटी छत्तीसगढी

डोंगरी बेळगावी

मराठवाडी मांगगारडी

प्रथमां खानदेशी कोलाई

बेलदार पारेशीमांग

नंतीग मुर्ल

नंदभाषा नंदीवाले

कोकणी नागपूरी

गांगित नाथयंती डवरी

इस्मायली कोळी गोसावी

गोण्ड जळगार आहिराणी

कोल्हापूरी कातकरी खानदेश मिळ्ही

गोरमाटी छत्तीसगढी खानदेशी कोटली

कोकणी नागपूरी

गांगित नाथयंती डवरी

इस्मायली कोळी गोसावी

गोण्ड जळगार आहिराणी

कोल्हापूरी कातकरी खानदेश मिळ्ही

गोरमाटी छत्तीसगढी खानदेशी कोटली

कोकणी नागपूरी

गांगित नाथयंती डवरी

इस्मायली कोळी गोसावी

गोण्ड जळगार आहिराणी

कोल्हापूरी कातकरी खानदेश मिळ्ही

गोरमाटी छत्तीसगढी खानदेशी कोटली

अंतरंग

| | |
|---|-----|
| संपादकीय | |
| डॉ. नीला जोशी | ३ |
| बोली विज्ञान : सैद्धांतिक समस्या आणि संशोधन पद्धती | |
| मूळ लेखक- व्ही. ज्ञानसुंदरम् | |
| अनुवादक - डॉ. घनंजय प्रभाकर देवळालकर | ५ |
| 'बोली विज्ञान सैद्धांतिक समस्या आणि संशोधन पद्धती' याकरील भाष्य | |
| मूळ लेखक - हंस आर. दुआ | |
| अनुवादक- डॉ. घनंजय प्रभाकर देवळालकर..... | ११ |
| बोलीभाषा आणि वृत्तपत्रे | |
| डॉ. शिवाजी जाधव | १८ |
| नंदीवाले समाजाच्या बोलीभाषेतील साहित्याचे स्वरूप | |
| प्रा. डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण | २८ |
| कोरवी संस्कृती आणि बोली | |
| डॉ. नीला जोशी | ३८ |
| माणदेशी भाषा आणि संस्कृती | |
| डॉ. आबासाहेब शिंदे | ४३ |
| महाराष्ट्रातील आदिवासी बोली | |
| डॉ. वीरा राठोड | ५९ |
| दखनी : आपली भाषा, आपली संस्कृती | |
| डॉ. रफीक सूरज | ७१ |
| गोसावी बोली | |
| अशोक जाधव | ७७ |
| भाषेतील मोहे | |
| डॉ. विद्या वासुदेव प्रभुदेसाई | ८७ |
| संगमेश्वरी बोली | |
| डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे | ९८ |
| पश्चिम महाराष्ट्रातील मराठीच्या बोली | |
| डॉ. नंदकुमार मोरे | १०३ |

सूचना : पत्रिकेत प्रसिद्ध होणाऱ्या लेखकांच्या मतांशी संपादक मंडळ वा शिवाजी विद्यापीठ मराठा
शिक्षक संघ सहमत असतीलच, असे नाही.

नंदीवाले समाजाच्या बोलीभाषेतील साहित्याचे स्वरूप

प्रा. डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण

डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव

प्रास्ताविक

महाराष्ट्रात ज्या काही विमुक्त-घटक्या जातीजमाती आहेत. त्यात नंदीवाले या जातीचा भटक्या जमातीत समाविष्ट करण्यात आला आहे. हे लोक मूळचे आंध्रप्रदेशातील असून दक्षिणेकडून १३-१४ व्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रात आलेला तेलुगू भाषा बोलणारा हा समाज महाराष्ट्रात उदरनिर्वाहाच्या निमित्ताने भटकंतीमध्ये जीवन जगत आहे. या समाजातील लोकांची पालं गावगाड्यापासून कन्याच अंतरावर उभी असलेली आजही पाहावयास मिळतात. या लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपराही वेगव्या स्वरूपाच्या आहेत. मूळचे आंध्रप्रदेशातील असले तरी या समाजाचा संचार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश व गुजरात इत्यादी राज्यात आहे. नंदीबैल बरोबर घेऊन सहकुटुंब या गावाहून त्या गावाला भटकंती करतात. गुबूगुबू असा आवाज करणारे गुबी नावचे व सूरसनई वाद्य वाजवून नंदीबैलाचा खेळ करून दाखवितात आणि भिक्षा मागतात. एवढेच नव्हे; तर या समाजातल्या महिला डोक्यावर सुईदोन्याबरोबर फणी, काळे मणी, पिना, चाप, कंगवे, पंचरंगी दोरा, तांब्याचे वाळे, बिळ्बे व दाभण इत्यादी वस्तूंचा बुट्टा घेऊन दारोदारी भटकंती करून या वस्तूंच्या मोबदल्यात भाकरी व धान्य घेतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच ते काशीहून कावडीवरून गंगोदक आणून विकतात. त्याचबरोबर वेगवेगव्या दैवतांच्या मूर्त्या व फोटो कावडीच्या परडीत ठेवून दारोदारी फिरून भिक्षा मागतात.

• नंदीवाले व प्रकार

नंदीचे पालनपोषण करणारा वा नंदीचा मालक, धनी व वाली यावरून या भिक्षेकन्यांना 'नंदीवाले' असे म्हटले जात आहे. नंदीवाले ही मुख्य जात असून महाराष्ट्रात तिरमली, त्रिमली, तिर्माली, दासरा, दासवंत, काशीकापडी या नावानेही ओळखले जात आहे. कर्नाटक राज्यातही दास, दासवंत, दासरोड, दासरी व गंगेश्डलोड या नावानेही परिचित आहेत. नंदीवाले ही भिक्षेकरी समाजाची मुख्य जात असून, नंदीबैलवाले नंदीवाले, ढवळा नंदीवाले, हेळवी नंदीवाले व काशीकापडी असे चार प्रकारचे नंदीवाले आहेत. नंदीवाले समाजात काही ठिकाणी पोटजात कागदोपत्री जात लागल्याने तर नंदीवाले हे आडनाव लागल्याने, आज या समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकाच कुटुंबात दोन-दोन, तीन-तीन जार्तीची व आडनावांची नोंद झाल्याने अनेक अडचणी

यांच्यासमोर निर्माण झाल्या आहेत. एक तर या समाजाला ना गाव, ना घर, ना शिक्षण व सतत भटकंतीमध्ये जीवन जगणाऱ्या या समाजातील पोटजात. ही जात सांगितल्याने सरकारी दफ्तरी तशाच नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे या समाजातील लोकांना जातीचे दाखले, ज्ञात पडताळणी व शासनांच्या योजनांचा फायदा मिळता नाही. त्यामुळे शैक्षणिक व अन्य सुविधांपासून या समाजातील लोकांना आजही वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर व सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांच्या काही भागांत या समाजातील लोकांनी जात हेच आडनाव लावले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ७० टके भागात या समाजातील लोकांनी जात हेच आडनाव लावले आहे. कर्नाटक राज्यात ९२ ते ९५ टके लोकांनी जात हेच आडनाव लावले आहे. अज्ञानपणामुळे चुकून त्यांच्याकडून नंदीवाले हे आडनाव सांगितले गेल्याने शाळेत व अन्य ठिकाणी तशाच आडनावांच्या नोंदी झाल्या आहेत. जात ही आडनाव असल्याने तसेच पोटजात ही ज्ञात लागली गेल्याने जातीचे दाखले व शासनांच्या असणाऱ्या अन्य सुविधांचा व योजनांचा लाभ मिळत नाही.

नंदीवाले ही मुख्य जात असून महाराष्ट्र राज्यात या समाजाच्या एकूण ४९ ते ५० पोटजाती असल्याचे आढळून येतात. या समाजातील लोकांची चब्बाण, भोसले, पवार, चौगुले, पाटील, शिंदे, देशमुख, भिंगारे, वानखेडे, इंगवले, जगताप, जाधव, चुणचुणे, माने, कुलकर्णी, पानकर, फुलमाळी, वरेकर, मोहिते, वाडकर, आंदेकर, कुंदेकर, इत्यादी आडनावे अन्य जातीची असून हीच आडनावे इंग्रजांच्या काळात या समाजातील लोकांनी स्वसंरक्षणार्थ म्हणून व अन्य जातीच्या संपर्कामुळे आडनावे धारण केल्याने तीच आडनावे लागली गेली आहेत. नंदीवाले समाजातील त्यांची मुळची आडनावे वेगळी आहेत. उदा. चक्कलोड, कमालोड, राठोड, कतरजोड, देशमनोड, टमटमोड, जट्टोड इत्यादी.

• नंदीवाले समाज

महाराष्ट्रात येताना नंदीवाले समाजातील लोकांनी आपले आचार-विचार, संस्कृती, धार्मिक विधी, जातपंचायत, प्रथा, रुढी, परंपरा, देव-दैवते, पोषाख, विवाहपद्धत, सांस्कृतिक, अंत्यविधी व बोलीभाषा इत्यादी बरोबर आणल्या आहेत. आजही हा समाज आपल्या कुटुंबासह दोरीच्या साहाय्याने ताणलेल्या पालात वेशीच्या बाहेर घाणीच्या साप्राज्यात, ओढ्याच्या काठावर, डोंगर कपाऱ्यात व रानावनाचा आधार घेऊन राहू लागला आहे. या लोकसमूहालाच नंदीवाले समाज म्हणून ओळखण्यात येत आहे. आदिवासी समाजप्रमाणेच हा समाजही रानावनात व डोंगराच्या पायथ्याशी जनावराच्या चान्यांची, पाण्याची व जळणाची व्यवस्था पाहून वास्तव्य करून राहत आहेत.

• महाराष्ट्रातील नंदीवाले समाजाच्या पोटजाती (कुळं)

महाराष्ट्रातील नंदीवाले समाजाच्या पोटजाती (कुळं) खालीलप्रमाणे असल्याचे दिसून येतात.

जळलोड, दोंतलोड, कतरंजोड, भिंगोड, टमटमोड, बोलचेटोड, नकोड, रासामोड, पेदमनोड, कुंद्रोड, नेतपेलोड, कमातोड, राणोड, उप्पोड, शाकमोरोड, कोमठी, (काशीकापडी, कावळोड), आपशेटोड, इंगोड, संगेमोड, फुलोड, खुंपलोड, किसनामोड, पिनमोड, आंदोड, पेंढलोड, सल्लोड, बास्टोड, कंचकामोड, देशमनोड, रावलोड, इंड्रोड, सायनोड, गुरामोड, मुंगलीमोड, वारगंठोड, पानगंठोड, द्वानादलोड, कोणपाकुळ, लंजाकुलापोड, वाळाकंचकामोड, टांबाटोड, पिडगोड, दोडमनोड, तारालकंचकामोड, कावळोड, काशीकापडी, कावटोड इत्यादी नंदीवाले समाजातील पोटजाती असून कुळानुसारच (पोटजाती) या समाजात सोयरीक संबंध होतात. या नंदीवाले समाजाची महाराष्ट्रात डिसेंबर २००१ पर्यंतची लोकसंख्या ८ लाख ७४३ इतकी आहे.

• नंदीवाले समाजाच्या साहित्याचे स्वरूप

नंदीवाले समाज हा मूळचा आंश्चिकप्रदेशातील असून त्यांची बोलीभाषा 'तेलुगू' आहे. आज हा समाज महाराष्ट्रात मराठी व तेलुगू या बोलीभाषेचा उपयोग व्यवहारात करतो. हा समाज पालावर मात्र तेलुगू बोलीभाषेचाच उपयोग करताना आढळून येतो. त्याच्या जीवनाशी निगडित अशा त्यांच्या काही जीवनधारा आहेत. त्यातून त्याचे सांस्कृतिक जीवन व समाजाच्या अंतरंगाचे दर्शन घडते. हा समाज आपली परंपरा जपत असताना आपल्या सामाजिक अस्तित्वाला आणि भावबंधांना शब्दांच्या साहाय्याने व्यक्त करीत असतो. या समाजाचे साहित्य लिखित स्वरूपात नसल्याचे आढळून येते. जे काही आहे ते फक्त मौखिक स्वरूपात परंपरेनुसार जातपंचायत व महाजात पंचायतीच्या वेळी सांगण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कथा, धार्मिक विधीप्रसंगी म्हणण्यात येणारी गाणी, रुखवत, उखाणे आजही या समाजात प्रचलित आहे.

महाराष्ट्रात इतर समाजात आढळून येणारी लोकगीते, म्हणी, उखाणे, रुखवत इत्यादी नंदीवाले समाजात देखील आढळून येतात, पण या समाजातील लोक आपल्या बोलीभाषेत गीते म्हणतात. अलीकडे गीतात बदल झाल्याचे आढळून येते. काही वेळा लोकगीतातील ओळी किंवा शब्द गाळून आपल्या सोयीनुसार लोकगीत तयार करतात. मराठीत प्रचलित असणाऱ्या काही कथा घेऊन या समाजाचे पंच, जातीपंचायत व महाजात पंचायतीच्या वेळी उपस्थित प्रश्नाला अनुसरून बोधपर, प्राणी, पक्षी, कौटुंबिक व देवधर्माचा आशय व्यक्त होणाऱ्या कथा आपल्या बोली भाषेत सांगतात. वादी-प्रतिवादीना बोष देण्यासाठी जातपंचायतीत पंचमंडळी कथा सांगतात. या समाजात लोकगीते, उखाणे, म्हणी, वाक्यप्रचार

इत्यादीपेक्षा लोककथा अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येतात. या समाजात जातपंचायतीच्या वेळी सांगण्यात येणाऱ्या ज्या काही कथा आहेत त्या पक्षी, प्राणी, राजा, नीतिमत्ता व धार्मिक या विषयाला अनुसरून असल्याचे पाहावयास मिळतात.

• नंदीवाले समाजातील लोकगीते व त्यांचे स्वरूप

महाराष्ट्रातील नंदीवाल्यांच्या विविध कला, गीते, देवदेवता व त्यावरील विश्वास, धर्माचरण पद्धत, रुढी, परंपरा, कुळ, व मृत्यूतर जीवनविषयक तत्त्वज्ञान या सर्व घटकांच्यामुळे या समाजाच्या संस्कृतीची जडणघडण झाली आहे. या समाजातील आढळणारी लोकगीतं पारंपरिक व मौखिक स्वरूपाची आहेत. त्यांच्यात प्रचलित असणाऱ्या लोकगीतावरून त्याच्या भावभावना स्पष्ट होतात. या समाजात प्रचलित असणारी लोकगीतं त्याच्या 'तेलुगू' या बोलीभाषेत आहेत. या समाजात पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांची लोकगीते विपुल प्रमाणात आढळून येतात. स्त्री जीवनाच्या आवडी-निवडी, सुख-दुःखे, ताण-तणाव, स्त्री मनावर एकूण समाज जीवन पद्धतीचा आणि कौटुंबिक जीवनाचा असलेला प्रभाव, यातूनच संस्कारित झालेले स्त्रीमन, आचार-विचार, रुढी-प्रथा, तिच्या धर्मकल्पना, त्यातल्या त्यात पारंपरिक स्त्री म्हणून तीन दगडाच्या चुलीवर संसार थाटताना तिला येणारे अनुभव इ. भावपूर्ण अविष्कार या समाजातील स्त्रीगीतात झालेला आहे. या समाजात प्रचलित असणारी लोकगीते मौखिक परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आणि पुन्हा पुढच्या पिढीपर्यंत आपला प्रवाह चालू असल्याचे दिसून येते.

या समाजात असणाऱ्या लोकगीतामागील प्रेरणा लोकसमूहाची असून त्याच्या गीतातून अंधश्रद्धा, सामाजिक, कौटुंबिक जीवन, विविध धार्मिक विधी, सण-उत्सव, आचार-विचार इ. दर्शन घडते. या समाजाची बोलीभाषा तेलगू असल्याने त्यांच्या लोकसमूहाचा अविष्कार त्यांच्या बोलीभाषेतच लोकगीतातून होताना पाहावयास मिळतो.

• नंदीवाले समाजातील लोकगीतांचे वर्गीकरण

महाराष्ट्रातील नंदीवाले समाजात आढळणाऱ्या लोकगीतांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे -

नंदीवाले समाजातील लोकगीते

लोकगीते (मन्शीपजालु) (Folk Songs)

- | | |
|--------------------|----------------------|
| १) स्त्रीगीते | २) बडबडगीते |
| ३) पुरुष गीते | ४) इतर गीते |
| १) स्त्रीगीते | २) धार्मिक विधी गीते |
| ३) श्रमपरिहार गीते | ४) देवदैवतांची गीते |

- ५) नृत्य-खेळ गीते ६) सण-उत्सव गीते ७) अंगाई गीत
 ८) कोटुंबिक गीते ९) इतर / चणाच्या / बुलेट्सचा वापर करावा.
 १०) बडबड गीते (लहान मुलांची गणी)
 ११) पुरुष गीते (नंदीबेलाचा खेळ करताना, नंदीबेलाचा विषी करताना, धार्मिक विषी प्रसंगी इ.)

१२) इतर गीते (मनोरंजनात्मक गाणी)

• धार्मिक विषी प्रसंगी म्हटली चाणारी खीरीगीते -

नंदीवाले समाजात आज बदलत्या काळात देखील लोकगीतांना महत्वाचे स्थान प्राप्त झाल्याचे दिसून येते. या समाजात लग्न समारंभात हळद लावण्याच्या प्रसंगी म्हणण्याची लोकगीते प्रचलित झाल्याची झाढळून येतात. एकीकडे नवरा-नवरीसह त्याच्या आई-बांधिलांना व मामा-मार्गीना कळसात हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु असतो, तर दुसरीकडे ज्या ज्या कुळतील लोक लष्णाता आले आहेत, त्यांच्या कुळानुसार मानपान देण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. हेच 'पोलमी तोन पो' या गीतातून व्यक्त होताना दिसतो. जिया फेर घस्त हे गीत म्हणतात. महाराष्ट्र सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, बालना, औरंगाबाद, यवतमाळ, रायगढ, पुणे, ठाणे व सातारा इ. जिल्हांच्या परिसरात हे गीत आजही झाढळून येते.

'पोलमीतोन पो'

जळलोड वचिनोड पेंडली की
 शोभानं वचिनेव पोलमीतोन पो
 कळतरजोड वचिनोड पेंडली की
 शोभानं वचिनेव पोलमीतोन पो
 टमटमोड वचिनोड पेंडली की
 शोभानं वचिनेव पोलमीतोन पो

• श्रमपरिहार खीरीगीते -

सासू-सुनेच्या भांडणाता कोणतं ना कोणतं तरी निमित्त लागतं. त्या कारणानं सासू-सुनेचा छळ करीत असते. हिस्या दुधाकर कुठं साय असते का? अन् गरम दुधाकर कुठं लोणी असतं का? असं हे सासू-सुनेचं भांडय. घन्य कांडवाना सूनबाई गाण्याच्या स्वरूपात म्हणते.

दंपुळ घाट

अतोलेनि कोडलू तमुरालू ओलम्बा

कोडल लेनि आत्ता गुणवंतु
कोडला-कोडला कोडकु पेंडलाम ओलम्मा
पच्च पाल मीदा

● सणउत्सव ख्रीगीते -

नागपंचमीचा सण या गीतातून या समाजातील ख्रिया नागोबाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात. सासुरवाशीन सूनबाई नागोबासाठी दूध घेऊन आली आहे. दोन्ही वाटेच्या मध्योमध्य नागोबा झोपला आहे. त्याला उठण्याविषयी गीतातून विनंती केली जाते.

‘नागोबादी पंडगा’

वच्चे वच्चे पामुलुदी मोककन की
रोंडु तावल नडमा नागन्ना पंडे
लेगु लेगु नागन्ना
इपुढ नाना लेगु नागन्ना
रोंडु तावल नडमा नागन्ना पंडे
कॉडली पाल तिसकोनि वच्चे

‘झिम्मा’ या लोकगीतात आठ-दहा ख्रिया सहभागी होऊन, त्यांच्या ‘तेलुगू’ या बोलीभाषेत गाणी म्हणतात. उदा.

चेम्म चेक्क

चेम्म चेक्क चारेडेसि मोग्ग
अदलु पोयंगा आरगिंजंगा
मुत्याल चेम्म चेक्क मुग्गु लेयंगा
रत्लाल चेम्म चेक्क रंगु लेयंगा
चेम्म चेक्क चारेडेसि मोग्ग
फाडाल चेम्म चेक्क पंदिरेयंगा
पंदिटलो मा अक्का पोळिलचे यंगा
चेम्म चेक्क चारेडेसि मोग्ग

● अंगाई गीते

नंदीवाले समाजात अंगाई गीतेदेखील प्रचलित असल्याचे आढळून येतात.

ललिपाट

जो अच्युतानंद जो जो मुकुंदा
 आर परमानंदा, पद्मावका
 तोलितु ब्रह्मांडबु तोटल्या गार्विचि
 नालुगू वेदमुलूगोलूसूल मरिचि
 बलूवैन फणिराजू पामू पमरिंची
 चेलुलु डोलिकलोन चेर्चिलालिंची
 जो अच्युतानंद जो जो मुकुंदा
 मुकुंदा, परमानंदा, पद्मावका

● देवदेवताविषयी ख्रीगीते

महाराष्ट्राचा हादग्यासारखा, भूलाबाई सारखा जो सण असतो त्याप्रमाणे नंदीवाले
 समाजात देखील बतकम्माची गाणी प्रचलित असल्याचे दिसून येतात. त्यांच्या तेलुगू या
 बोलीभाषेत या गाण्याला 'बतकम्मा पाटा' असे म्हणतात. बतकम्मा ही जागृत देवी
 म्हणून ओळखण्यात येते.

बतकम्मा पाटा
 उदा.इद्दार शेलेलु
 ओका ऊर्की इच्चीनलू
 ओक डे तम्पोड
 मनगांड श्रीमंतुडु
 रामंटटे राहू
 मीम्मू पिलचीतुम
 बतकम्मा तोले
 राकाराका वच्चे अन्ना
 अन्ना राका राका वस्तीव
 बतकम्मा पंडगाकि
 आनंदमाये अम्मा
 संतसमाये अम्मा
 बतकम्मा, कलकाल उंडालाम्मा

● शब्दांचा मराठीत अर्थ

शेलेलु-बहीण, ओका-एक, ऊर्क-गाव, तम्पोड-भाऊ, तोले-पाठविणे, वच्चे-

आली, अन्ना- भाऊ या अर्थाते, एर-नदी, नडमा-आडवं, मोक्षे- दर्शन घेणे किंवा पाया पडणे, चेटू-झाड, पुट्टा-वारूळ, पुब्बु- फूल, मोगालि- केवडा, पसुपू-हळद, कुंकूम- कुंकू, तेच्चे- आणणे, पटुचीरलू- रेशमी पैठसाडी, पंडगा- सण, कटुटकोनि- नेसणे, सोम्मू-दागिने, पुट्टिनिंटिकि-माहेरी (जन्मल्याघरी)

• नंदीवाले समाजातील म्हणींचे व वाक्‌प्रचाराचे स्वरूप

लोकजीवनात म्हणींचा व वाक्‌प्रचारांचा देखील उपयोग केला जातो. सहजगत्या बोलता बोलता जीवनातील एखादा अनुभव म्हणीतून सांगितला जातो. त्यामुळे म्हणी व वाक्‌प्रचार लोकांच्या अंगवळणी पडल्याचे दिसून येतात. म्हणीतून मानवी जीवन व्यवहाराचे, अनुभवांचे व विचारांचे अत्यंत मोजक्या शब्दात गुंफण केलेली असते. म्हणी व वाक्‌प्रचार वांची निर्मिती बोलीभाषेतून झाल्याचे दिसून येते. म्हणीत मोजकेच शब्द असले तरी विदारक सत्य प्रगट होत असते.

• सापेतलु (म्हणी) (नंदीवाले समाजातील संकलित म्हणी व वाक्‌प्रचार)

- १) गुणं गोप्यदे उंडालि - (कूळ श्रेष्ठ नाही तर गुण श्रेष्ठ असावे)
- २) इळू कटभचुळू पोळिळचे सियुळू - (घर पाहावं बांधून लग्न पाहावं करून)
- ३) ककि पिलु काकि कि मुदू - (कावऱ्याला कावऱ्याचा पोर गोड)
- ४) कोत्तनीरू वाच्चे पात नीरूनु काटुकु पोयिंदि - (नवीन पाणी आल्याने जुने पाणीही वाहून नेले)
- ५) चंकन बिड्ड पेटुटु कोनि ऊरंता वेतिकारू- (काखेत कळसा गावाला वळसा)
- ६) चूचि सम्मटे कालिच वस्ताडु - (बघून यायला सांगितले तर जाळून येता)
- ७) तिडिकि तिम्मराजु पानिकि पोतुराजु - (खायला काळ अन् भुईला भार)
- ८) इंटिंट मट्टि पोय्यिले - (घरोघरी मातीच्या चुली)
- ९) गुरिगिंजतन किंद नलुपु एरगदु - (गुंजाला आपला काळेपणा दिसत नाही)
- १०) पेरू-गोप्य ऊरू दिब्ब - (नाव मोठं नाव उकिरडा)
- ११) पिल्लिकि एलका साक्ष्यं - (मांजराला उंदीर साक्ष)
- १२) नोरू मंचिदैते ऊरू मंचि दौतुंदि - (तोड चांगलं तर गाव चांगलं)
- १३) स्वाभानिकी मंदु लेदु - (स्वभावाला औषध नाही)
- १४) पुट्टिनप्पुडु वच्चिंदि पुडकलतो कानि पोदु - (जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही)
- १५) कुकक तोकं एंतचेसिना वंकरे- (कुत्राचं शेपूट किती सरळ केलं तरी वाकड वाकड ते वाकडंच)

- वाक्यांशमुलु (वाक्प्रचार)
- अरिचेतिलो पुंडं लाग चुसू कोवडं - (तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे)
- कळळळ्लो निष्पुलु पोसुकोवडं - (डोळ्यात निखारे टाकून घेणे)
- आनंद तो पोंगि पोवडं - (आनंद गगनात न मावणे)
- काळ जारि पोवडं - (काळ निसदून जाणे)
- गंगलो दुकडं - (गंगेत उडी मारणे)

| ग्रांथिक शब्द | व्यावहारिक शब्द |
|---------------|-----------------|
| स्वर्ण मु | सोने |
| उदकमु | पाणी |
| भूमि | जमीन |
| मासुम | महिना |
| घनमु | घन |
| समसमु | वेळ |
| सत्यमु | खरे |
| अरण्यमु | जंगल |
| नयनमुलु | डोळे |
| गीतमु | गाणे |
| मार्जालमु | मांजर |
| मंदूकमु | बेढूक |
| | |
| बंगारमु | सोने |
| नीरु | पाणी |
| नेडल | जमीन |
| नेल | महिना |
| डब्बु | घन |
| वेडळ | वेळ |
| निजमु | खरे |
| अडिवि | जंगल |
| कंडलु | डोळे |
| पाट | गाणे |
| पिल्हि | मांजर |
| कप्पा | बेढूक |

• आज्ञार्थी स्वरूपाची काही क्रियापदे -

| | |
|-------------------|--------------------|
| पो-जा | कुसो- बस |
| ले - ऊठ | सेणु (चेघु) - सांग |
| सुड - बघ | नगु - (नब्बु) - हस |
| एडुवु - रड | आडु - खेळ |
| नडुवु - चल (चाल) | आडु - खेळ |
| नडुवु छू.चल (चाल) | झु - ऐक |
| पाडु - गा | पोडि-जावा |
| कुसोंडि - बसो | लेवंडी - ऊठा |
| चेपंडि - सांगा | सुढुडी - बघा |

| | |
|--------------------|--------------------|
| नगुंडि - हसा | एडुडि - रडा |
| आडुडि - खेळा | नडुवुंडि - चाला |
| आडुडि - खेळा | नडुवुंडि - चाला |
| इनुडि - ऐका | पाडुडि - गा |
| तिनु - खा | ताणु - पी |
| कोटुटु - मार | पट्टुको - धर |
| इड - सोड | तोलु - पाठ |
| पंडुको - झोप | माटलाङ्गु - बोल |
| रा (दा) - ये | तिसको - घे |
| ऊर्कु - पळ | नेरवु - शिक |
| त्या - आण | तिनुंडि - खावा |
| तागुंडि - प्या | कोटुटुडि - मारा |
| पट्टुकोंडि - धरा | इहुंडि - सोडा |
| तोलुडि - पाठवा | पंडुकोडि - झोपा |
| माटलाङ्गुडि - बोला | रांडि (दांडि) - या |
| तिसकाडै - घ्या | ऊर्कुंडि - पळा |
| नेरवुंडि - शिका | त्यांडि - आणा |

अशा प्रकारे महाराष्ट्रातील नंदीवाले समाजात प्रचलित असणाऱ्या मौलिख लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे व वाक्‌प्रचार इत्यादीतून त्यांच्या संस्कृतीचे रूढी, परंपरा, धार्मिक विधी, आचार-विचार, नीतीबोधचे दर्शन घडते. त्यांच्या बोली भाषेतून आढळणारी लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे, वाक्‌प्रचार अन्य धर्मियांच्यात देखील रुढ असल्याचे आढळून येतात. परंतु हा समाज पोटाच्या उदरनिर्वाहासाठी सतत स्थलांतरित होत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांचे साहित्यही स्थलांतरित होत असते. त्यामुळे अन्य भाषेतील काही शब्द, वाक्यांची भर त्यांच्या लोककथा, लोकगीते, म्हणी व उखाण्यात पडल्याचे दिसून येतात. त्याच्या सोयीनुसार प्रसंगाला अनुसरून लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे व वाक्‌प्रचारांचा उपयोग करत असताना मुळच्या शब्दात व वाक्यात बदल होताना आढळतो. नव्यांनी शब्दांची किंवा वाक्यांची भर पडताना दिसून येते. लोकगीते किंवा लोककथा असोत त्यातील आशयाचा गाभा मात्र तोच असतो. प्रसंगाला अनुसरून कथा सांगताना व लोकगीते म्हणत असताना आशयात काही प्रमाणात बदल होताना दिसून येतो.

